

राज्यातील साध्या यंत्रमागधारकांना  
त्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजात  
५ टक्के सवलत अनुदान देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१६/ प्र. क्र. १६१/ टेक्स-२  
१६ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन,  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
तारीख: ०५ डिसेंबर, २०१७

### प्रस्तावना-

सन २०१६ चे दुसऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये दुष्काळ व मंदीमुळे अडचणीत आलेल्या वस्त्रोद्योगास चालना देण्याच्या अनुषंगाने उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने मा. मंत्री (वस्त्रोद्योग) महोदय यांनी यंत्रमाग घटकांच्या कर्जाचे पुर्नगठन करून व्याज शासनामार्फत अदा करण्याच्या अनुषंगाने विचार करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहाला दिले होते.

मा. मंत्री (वस्त्रोद्योग) यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने राज्यातील साध्या यंत्रमागधारकांनी विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील ५ टक्के व्याज पुढील ५ वर्षांकरिता शासनामार्फत अदा करण्याचा प्रस्ताव मा. मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यास मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असून त्याप्रमाणे साध्या यंत्रमागधारकांनी विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील ५ टक्के व्याज पुढील ५ वर्षांकरिता शासनामार्फत अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय-

राज्यातील १२.७० लाख यंत्रमागापैकी ८५ टक्के म्हणजे १०७९५०० साधे यंत्रमाग धारक आहेत. त्यापैकी ९८ साध्या यंत्रमागधारकांना विविध बँकांमार्फत मंजूर कर्ज रु. १६९६.६० लाख असून सदर कर्जापैकी यंत्रमागधारकांनी रु. १६९६.६० लाख इतक्या कर्जाची उचल केली आहे. या कर्जातील मुद्दल रु. १०८१.४४ लाख तसेच मुद्दलावरील व्याज रु. ९०.०१ लाख इतके संबंधित यंत्रमागधारकांकडून देय आहे. मुद्दल रु. १०८१.४४ लाखावरील व्याज ५ वर्षांसाठी ५ टक्के प्रमाणे शासनामार्फत भरणा करण्याचा निर्णय याद्वारे घेण्यात येत आहे.

### पात्र साधे यंत्रमाग धारक:-

राज्यातील यंत्रमाग धारकांपैकी साध्या यंत्रमाग धारकांनी या निर्णयापुर्वी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून यंत्रमागांकरिता घेतलेले कर्ज हे ५% व्याजदर सवलतीकरिता निर्णयानंतर ५ वर्ष अथवा संबंधित यंत्रमागधारकांचे कर्जाची परतफेड होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पात्र राहिल. इतर बांधकाम किंवा जमीनीकरीता घेतलेल्या कर्जाची रक्कम ५% व्याजदर सवलतीकरीता पात्र असणार नाही.

### ५% व्याजदर सवलत देण्याची कार्यपध्दती:-

(अ) राज्यातील यंत्रमाग धारकांपैकी साध्या यंत्रमाग धारकांनी निर्णयापुर्वी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून यंत्रमागांकरिता घेतलेल्या कर्जाच्या ५% व्याजदर सवलत निर्णयानंतर ५ वर्ष अथवा संबंधित यंत्रमागधारकांचे कर्जाची परतफेड होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहिल. इतर

बांधकाम किंवा जमीनीकरीता घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेवर ५% व्याजदर सवलत देण्यात येणार नाही.

साधारणपणे साधे यंत्रमागाकरिता सुमारे रु. १४०००० ते १५०००० पर्यंत खर्च येतो व बँकेच्या धोरणानुसार येणाऱ्या खर्चाच्या ७५% रक्कम ही कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाते. त्याप्रमाणे साध्या यंत्रमागधारकांकडे असलेल्या एकूण लूमसाठी प्रति लूम कमाल रु. १५००००/- च्या ७५% प्रमाणे कर्ज हे प्रमाण विचारात घेऊन त्या मर्यादेत कर्जावरील ५% व्याज सवलत अनुज्ञेय राहिल

- (ब) पाच वर्षाकरीता ५% व्याजदर सवलत लागू असलेल्या यंत्रमाग धारकांनी संबंधित बँका किंवा वित्तीय संस्था यांचे विहित कर्जाचे हप्ते विहित वेळेत भरणे आवश्यक आहे. जे यंत्रमाग धारक विहित हप्ते वेळेवर भरणार नाहीत तो पर्यंत त्यांना व्याजदर सवलत मिळणार नाही. नियमित हप्ते भरणान्या यंत्रमाग धारकांनाच ५% व्याजदर सवलत देण्यात येईल.
- (क) सदर ५% व्याजदर सवलत ही पुढील पाच वर्ष अथवा संबंधित यंत्रमागधारकांचे कर्जाची परतफेड होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत देय राहिल.
- (ड) सदर योजनेस पाच वर्षांनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
- (इ) याबाबत येणाऱ्या खर्चाची तरतूद स्वतंत्रपणे करण्यात येईल.

सदर शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. २१०/१४३१, दिनांक २२.११.२०१६ व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. ३४८/१७/व्यय-२, दिनांक १३.०७.२०१७ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२०५१६१७२९४३०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

**Gauri Rahul Mhaske**  
(गौरी रा. म्हस्के)

Digitally signed by Gauri Rahul Mhaske  
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Co-  
Operation Marketing And Textiles Department,  
postalCode=400032, st=Maharashtra,  
2.5.4.20=e3b06f24c3c5bb026c414c42f865f39144c21fb0f  
8c3a69c8e6e8dc2c5bb99ddd,  
serialNumber=b018ba858dd6b20cc7a84f6bc86a86d6a6  
e9ac3ac56c5dbfcd89f36c74de3e1f, cn=Gauri Rahul  
Mhaske  
Date: 2017.12.05 16:22:00 +05'30'

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव
२. मा. मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचे खाजगी सचिव
३. मा. मंत्री, सहकार, पणन व वस्त्रोद्योग यांचे खाजगी सचिव
४. मा. विरोधी पक्षनेता (विधानपरिषद/ विधानसभा)
५. मा. मुख्य सचिव यांचे उप सचिव

६. मा. अपर मुख्य सचिव (वित्त)
७. मा. प्रधान सचिव (नियोजन)
८. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
९. संचालक (वस्रोद्योग), वस्रोद्योग संचालनालय, नागपूर
१०. प्रादेशिक उपसंचालक (वस्रोद्योग), नागपूर/ औरंगाबाद/ सोलापूर/ मुंबई.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,  
१६ वा माळा, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दूरध्वनी क्र.०२२ २२८४५९९९


Email-gauri.pawar@nic.in

क्र. संकीर्ण/२०१६-प्र.क्र.१६१/टेक्स-२

E. 2980462

प्रति,  
संचालक (वस्त्रोद्योग),  
वस्त्रोद्योग संचालनालय,  
नागपूर.

दिनांक:- २६ मार्च, २०१८



विषय:- राज्यातील साध्या यंत्रमागधारकांना कर्जावरील व्याजात पाच टक्के  
सवलत अनुदान देण्याबाबत

महोदय,


सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१६/प्र.क्र.१६१/टेक्स-२, दि. ५ डिसेंबर २०१७ मध्ये कर्जावरील व्याज अदा करण्यासाठी यंत्रमाग धारकाची पात्रता ठरविताना सदर शासन निर्णयातील पात्र साधे यंत्रमागधारक या शिर्षाखाली खालील प्रमाणे नमुद करण्यात आले आहे:-

२. राज्यातील यंत्रमागधारकांपैकी साध्या यंत्रमागधारकांनी या निर्णयापूर्वी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून यंत्रमागाकरीता घेतलेले कर्ज हे ५% व्याजदर सवलतीकरीता निर्णयानंतर ५ वर्ष अथवा संबंधित यंत्रमागधारकांचे कर्जाची परतफेड होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पात्र राहिल. इतर बांधकाम किंवा जमिनीकरीता घेतलेल्या कर्जाची रक्कम ५% व्याजदर सवलतीकरीता पात्र असणार नाही.

३. वरील मजकुरातील बँका किंवा वित्तीयसंस्थांकडून "यंत्रमागाकरीता" घेतलेले कर्ज असे जे नमुद करण्यात आलेले आहे त्याबाबत बँकांकडून यंत्रमागाकरीता म्हणजे यंत्रमाग खरेदीकरीता घेतलेले कर्ज असा अर्थ काढला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सबब याबाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे-

अ. क्र.	मुद्दा	स्पष्टीकरण
१	साध्या यंत्रमागधारकांनी या निर्णयापूर्वी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून यंत्रमागाकरीता घेतलेले कर्ज हे ५% व्याजदरासाठी शासन निर्णयामधील तरतुदीप्रमाणे पात्र राहिल. यामधील "यंत्रमागाकरीता" म्हणजे नेमके कोणते कर्ज?	यंत्रमागाकरीता घेतलेले कर्ज म्हणजे यंत्रमाग व्यवसाय चालविण्यासाठी घेतलेले कोणत्याही प्रकारचे कर्ज (जमिन आणि बांधकाम वगळून)

आपली,

  
(गौरी रा. महस्के)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत-



महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,  
१६वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.

दूरध्वनी क्र. ०२२ २२८४५९९९

Email:-gauri.pawar@nic.in

क्र. संकीर्ण-२०१९/ प्र. क्र. १/ टेक्स-२

दिनांक :- १६ जानेवारी, २०१९

प्रति,  
संचालक (वस्त्रोद्योग)  
वस्त्रोद्योग संचालनालय  
नागपूर.


विषय:- "राज्यातील साध्या यंत्रमागधारकांना त्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजात ५ टक्के सवलत अनुदान देणेबाबत" या योजनेंतर्गत प्रस्ताव प्राप्त करुन घेण्यासाठी अर्जाचे प्रारूप

संदर्भ:- आपले पत्र क्र. कार्या-४/ यंत्रमाग/ क-३२(२)/६४/२०१९, दिनांक ४ जानेवारी, २०१९

महोदया,

उपरोक्त विषयांकित संदर्भाधीन पत्रान्वये पाठविण्यात आलेले राज्यातील साध्या यंत्रमागधारकांनी त्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजात ५ टक्के सवलत अनुदान देणेबाबत योजनेंतर्गत यंत्रमागधारकाने ऑनलाईन सादर करावयाच्या अर्ज व प्रमाणपत्राचे प्रारूप मान्य करण्यात येत आहे.

आपली,

  
(गौरी रा. म्हस्के)

dl कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

निर्गमित केले  
दि. १६/०१/२०१९  
सही.

